

परिघात (von कृन् mit परि) m. 1) nom. act. = परिघ AK. 3, 4, 4, 28. H. an. 3, 186. = घातन 4, 119. *das aus-dem-Wege-Räumen* VARĀH. BRH. S. 99, 7. — 2) Keule, = अस्त्र H. an. 4, 119. fg. DHAR. im ÇKDR.

परिघातन (vom caus. von कृन् mit परि) m. = परिघ Keule AK. 2, 8, 2, 59. H. 786. HALĀJ. 2, 320.

परिघातिन् (von कृन् mit परि) adj. zu Nichte machend: नृपाज्ञा° des Fürsten Befehle übertretend R. 5, 62, 6.

परिघृष्टिक (von परिघृष्टि und dieses von घर्ष् mit परि) adj. viell. *der nur Zerriebenes genießt* MBH. 14, 2852.

परिघोष (von घुष् mit परि) m. 1) Laut, Geräusch; Donner. — 2) eine unpassende Rede H. an. 3, 819. MED. sh. 53.

परिचक्र (परि + चक्र) 1) m. Titel eines Abschnitts im DVĀVIṆÇĀTJA-VADĀNAKA. — 2) f. घा N. pr. einer Stadt Ind. St. 1, 192. परिवक्रा v. 1.

परिचर्त्तौ (von चर्त्त mit परि) f. Verwerfung, Missbilligung ÇAT. Br. 4, 3, 5, 14. 2, 3, 2, 86. 4, 2, 9. 3, 7, 2, 4. 12, 4, 2, 10.

परिचलुम् (wie eben) UGĒVAL. zu UNĀDIS. 2, 122.

परिचर्त्तय (wie eben) adj. was zu verschmähen, nicht zu billigen ist NIB. 5, 8. मा वो वचंसि परिचर्त्तयाणि वोचम् RV. 6, 52, 14. किमिते विज्ञो परिचर्त्तयं भूत्प्र पद्वक्त्रे शिपिविष्टो अस्मि 7, 100, 6.

परिचतुर्दश und ऽर्दशन् (परि + च°) volle vierzehn: ऽर्दश nom. acc. MBH. 3, 11. HARIV. 1838. ऽर्दशैः MBH. 2, 95. 3, 8485. — Vgl. परिषोडश, परिविशत्.

परिचपल (परि + च°) adj. überaus beweglich: खग MBH. 1, 1339.

1. परिचय (von 1. चि mit परि) m. Anhäufung: गोमय° KAUC. 15, 19, 22.

2. परिचय (von 2. चि mit परि) m. das Kennenlernen, das Bekanntwerden mit, Bekanntschaft, vertrauter Umgang AK. 3, 3, 23. H. 1513. HALĀJ. 4, 88. चक्रुः परिचयम् HARIV. 8612. तस्मात्परिचयः कार्यः शस्त्राणामादितः सदा सुÇR. 1, 28, 17. कुर्यात्परिचयं योगे MBH. 12, 8792. 11525. BHĀG. P. 5, 1, 26. RĀGA-TAR. 3, 525. (मृगया) परिचयं चललह्यन्यातने (कोरोति) RAGH. 9, 49. अमूच्छापिडल्यमुनिना (so ist zu lesen) समं परिचयो वने KATHĀS. 9, 9. देशात्सरागतेः क्रैः क्रैज्ञातः परिचयो न मे 25, 31. यथा यथा च दंपत्याः प्रौढं परिचयो यौ 14, 63. MEGH. 9. in comp. mit dem obj.: अर्जुन° MBH. 4, 4 in der Unterschr. des Adhj. पुरुष° MRĀKH. 24, 9. काव्य° VĀMANA bei AUFR. im Ind. zu HALĀJ. MĀLAV. 33. प्रोद्यत्प्रतापप्रथम° Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 9, ÇI. 32. प्रक्रमो ग्रन्थपरिचयार्थः क्रमपाठः KAIJJ. zu P. 8, 4, 28. — KATHĀS. 26, 27. ÇĀNTIC. 2, 6. SĀH. D. 78, 6. ÇIC. 7, 61. Spr. 494. अतिपरिचयाद्वज्ञा 56. *das Kennenlernen einer Sache so v. a. häufige Wiederholung*: रति° ÇIC. 11, 5.

परिचयवत् (von 2. परिचय) adj. genau bekannt (pass.) MĀLAV. 55.

परिचरै (von चर् mit परि) 1) adj. a) umherstreichend VS. 16, 20. — b) beweglich, rinnend: यस्यामार्यः परिचराः समानीरक्षिरात्रे अग्रमादं तरन्ति AV. 12, 1, 9. *beweglich* heißen Verse, welche in den Litaneien, nach einem Schema, bald am Anfang, bald in der Mitte oder am Ende stehen, PANĀY. BR. 3, 1, 3. LĀTJ. 4, 4, 1. 6, 5, 3. — 2) m. a) eine herumgehende Wache, Patrouille AK. 2, 8, 2, 30. H. 765. — b) Gefährte, Gehülfe, Diener, Wärter ÇAT. Br. 4, 3, 5, 9. सुÇR. 1, 124, 5. — c) Bedienung, Huldigung HARIV. 11968. — Vgl. परिचार.

परिचरणा (wie eben) 1) m. Gehülfe, Diener: तत्परिचरणावित्तौ वैदे

(तत् = स्रष्टे) KAUSH. (ÇĀKH.) Br. 6, 11 bei MÜLLER, SL. 487. — 2) n. proparoxy. a) *das Umhergehen* ÇAT. Br. 4, 6, 8, 17. — b) *das Bedienen, Behandeln, Pflegen* PĀR. GRHJ. 1, 9. प्रूढम् — परिचरणात्तम् ÇĀKH. zu BRH. ĀR. UP. S. 144. zu KHĀND. UP. 7, 8, 1. द्विजाति° KULL. zu M. 9, 335. अग्नि° PĀR. GRHJ. 2, 4. MBH. 12, 6991. des अग्नेय KAUC. 53. 67. 94. 135. — Vgl. परिचरणा.

परिचरणीय (von चर् mit परि und von परिचरणा) adj. 1) zu bedienen, zu pflegen: पतिरेव मया परिचरणीयः KULL. zu M. 3, 262. — 2) zur Behandlung u. s. w. gehörig GOBH. 1, 1, 24.

परिचरितर (von चर् mit परि) nom. ag. Bediener, Pfleger KHĀND. UP. 7, 8, 1.

परिचरितव्य (wie eben) adj. zu bedienen, zu pflegen, zu ehren BHART. Suppl. 22.

परिचर्त्तन (von चर्त्त mit परि) n. diejenigen Theile des Pferdegessirrs, welche vom Leibgurt zur Brust und zum Schwanz laufen, TS. 1, 6, 4, 3

परिचर्मण्य (von परि + चर्मन्) n. Riemen ÇĀKH. Br. 6, 12. ĀRANJ. 2, 1.

परिचर्य (von चर् mit परि) 1) adj. zu bedienen, zu pflegen, zu ehren: आत्मा KHĀND. UP. 8, 8, 4. पञ्चाग्रेयो मनुष्येण परिचर्याः प्रयत्नतः । पिता मातामिरात्मा च गुरुश्च MBH. 5, 1044. 13, 2736. 3036. HARIV. 11920. — 2) f. अग्नि P. 3, 3, 101, VĀrt. 1. Bedienung, Aufwartung, Pflege, Huldigung NIB. 11, 23. AK. 2, 7, 34. H. 496. HALĀJ. 1, 129. P. 3, 1, 19, VĀrt. 2. N. 25, 3. BHĀG. 18, 44. MBH. 1, 8010. 3, 10604. 13373. 15907. 17056. 5, 834. HARIV. 6536. 11856. R. 1, 46, 9 (47, 9 GORR.). 2, 32, 48 (31, 18. 15 GORR.). KĀM. NITIS. 12, 35. RAGH. 1, 91. TĀTTVAS. 42. KATHĀS. 12, 33. 16, 37. 22, 25. 43, 60. PANĀY. 34, 12 (30, 16 ed. ORN.). रोगि° JĀGĒ. 1, 209. कुमारभृत्या गर्भिण्याः परिचर्याभिधीयते HĀR. 31. भगवत्° BHĀG. P. 3, 15, 32. Spr. 726. अग्नेः LĀTJ. 10, 18, 13. तत्काल° PANĀY. 236, 20. pl. VĀJU-P. bei MUIR, Sanskrit Texts I, 31, N. 56, Z. 9.

परिचर्यावत् (von परिचर्या) adj. dem man aufwartet, seine Huldigung bezeigt MBH. 12, 3711.

परिचाय्य (von 1. चि mit परि) m. (sc. अग्नि) ein im Kreise aufgeschichtetes Opferfeuer P. 3, 1, 181. VOP. 26, 11. AK. 2, 7, 20. परिचाय्यं चिन्वीत ग्रामकामः ÇAT. Br. 5, 4, 22, 3. KĀTJ. 21, 4. TS. 5, 4, 22, 3.

परिचार (von चर् mit परि) m. 1) Bedienung, Dienst, Huldigung MBH. 3, 8583. 17046. 17059. 4, 374. 14, 433. pl. 3, 16709. — 2) Spazierplatz MBH. 4, 892. — 4) Gehülfe, Diener MBH. 7, 1261. — Vgl. परिचर.

परिचारक (wie eben) m. Gehülfe, Handlanger, Diener, Wärter AK. 2, 10, 17. H. 359. पुरुषाः परिचारकाः (adj.) R. GORR. 2, 84, 9. औषधादि-चर्यायां बभूव परिचारकः KATHĀS. 40, 57. — M. 7, 217. MBH. 1, 4631. 3, 828. 3059. 13357. 4, 239. 14, 219. R. 2, 76, 14. R. GORR. 2, 32, 20. 6, 96, 7. सुÇR. 1, 123, 7. 2, 163, 3. 334, 8. ÇĀKH. zu BRH. ĀR. UP. S. 240. PANĀY. 214, 14. SĀH. D. 50, 12. in comp. mit einem vorangehenden, im gen. gedachten Worte, mit dem Tone auf der letzten Silbe, गागा पाजकादि zu P. 2, 2, 9. 6, 2, 151. तदाज्ञा° HARIV. 15678. प्रतिमा° KULL. zu M. 3, 152. अ° adj. comp. R. GORR. 2, 66, 2. परिचारिका f. Dienerin, Wärterin N. 8, 4. MBH. 1, 1083. 3353. 3, 1129. 4, 58. 78. R. 1, 45, 34 (46, 24 GORR.). R. GORR. 2, 6, 1. KĀM. NITIS. 7, 28. MĀLAV. 26, 1. 50, 6. PRAB. 100, 5. गान्धारी° MBH. 14, 1506.